



National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Plot No.C/1, G-Block Bandra-Kurla Complex Bandra (E) MUMBAI – 400051, India

Scrip Code: MSUMI

Ref.: Notice published in Newspaper

Dear Sir (s)/ Madam(s),

BSE Limited 1st Floor, New Trading Ring Rotunda Building P.J. Towers, Dalal Street Fort MUMBAI – 400001, India

Scrip Code: 543498

Pursuant to Regulation 30 read with Schedule III (Part A) to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of notice published in Financial Express (all editions) and Navshakti (Mumbai) newspaper(s) on Saturday, July 13, 2024, with respect to dispatch of Notice of Postal Ballot to the members.

The above is for your information and records.

Thanking You,

Yours truly For Motherson Sumi Wiring India Limited

Pooja Mehra Company Secretary

Encl: as above

Regd. Office:

Motherson Sumi Wiring India Limited

Unit – 705, C Wing, ONE BKC, G Block Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai – 400051, Maharashtra (India) Tel: 022-61354800, Fax: 022-61354801

CIN No.: L29306MH2020PLC341326 E-mail: investorrelations@mswil.motherson.com website: www.mswil.motherson.com

Proud to be part of samvardhana motherson

2024 PRESIDENTIAL ELECTION

Biden vows to remain in race despite NATO gaffes

JUSTIN SINK & JOSH WINGROVE July 12

PRESIDENTJOE BIDEN vowed he would remain in the 2024 presidential race, but two critical mistakes in the span of two hours deepened concerns about his mental acuity that threaten his campaign.

Biden, 81, saw the culmination of this week's NATO summit as a chance to reassure allies who for two weeks had fretted about his abilities following his first debate performance against Donald Trump. Over a bilateral meeting with Ukrainian President Volodymyr Zelenskiy and a nearly hour-long news conference, he spoke confidently on a range of complex issues from the tax code and trade policy to Russia and the Israel-Hamas war.

But with virtually no margin for error, Biden mistook two of his biggest allies for his greatest enemies.

The president drew gasps and instant mockery online when he mistakenly introduced Zelenskiy as Russian President Vladimir Putin at an event in the late afternoon. Then, at the opening of the

DONALD TRUMP ASKED a

New York judge to toss out his

hush money conviction

because of the US Supreme

Court ruling that presidents

have at least some immunity

from criminal charges, setting

up a fresh fight with Manhat-

tan prosecutors as his cam-

paign to take back the White

34 counts of falsifying busi-

ness records was tainted by tes-

timony and other evidence

that shouldn't have been

allowed at trial under the new

standard set by the high court's

landmark decision stemming

Trump's guilty verdict on

House heats up.

BLOOMBERG

July 12



US President Joe Biden during a news conference following the NATO Summit in Washington on Thursday

press conference, he fumbled a question about Vice President Kamala Harris by saying he "wouldn't have picked Vice President Trump to be vice president" if he did not have confidence in her.

Trump asks judge to toss out hush money conviction

from Trump's election fraud

case, according to a filing that

was provided by Trump's

lawyer Todd Blanche Thursday.

Blanche said the document

Biden's first this year, was designed to show that he has the stamina and adeptness to make a case to voters they should elect him over Trump in November. His dedicated allies said they were buoyed as he The solo news conference, took questions from 11

had been filed with the New York

state court judge who's presid-

ing over the case and posted it on

his law firm website on Thurs-

day afternoon. Bloomberg News

couldn't immediately verify that

the motion had been received by

hattan District Attorney Alvin

Bragg declined to comment. A

representative for New York

State court Justice Juan Mer-

chan didn't immediately

return a request for comment.

week held that former presi-

dents have at least some immu-

nity from criminal charges

related to official conduct, leav-

ing them open to charges over

private acts while in office.

The Supreme Court last

A spokesperson for Man-

the court.

reporters, and displayed more humility than he has in recent days about the difficult political road ahead.

BLOOMBERG

JPMORGAN CHASE & CO

reported record profit as invest-

ment bankers and equities

traders at the biggest US bank

smashed expectations and the

firm took a multibillion-dollar

gain tied to a Visa share

ing soared past analysts' esti-

mates, jumping 50%, while the

firm's equity traders notched a

21% revenue jump. The Visa

transaction added \$7.9 billion

deals again after a long lull, allowing investment bankers to

contribute a larger share of their

banks' bottom lines despite the

elevated cost of borrowing, lin-

gering uncertainty posed by the

US election and global geopolit-

progress bringing inflation

down, but there are still multi-

ple inflationary forces in front of

us: large fiscal deficits, infra-

structure needs, restructuring

"There has been some

More businesses are doing

to second-quarter profit.

Fees from investment bank-

July 12

exchange.

ical issues.

JOE CASH

Beijing, July 12

CHINA'S EXPORTS GREW at

mixed

"I'm determined on running, but I think it's important that I allay fears," Biden said.

But with viewers hanging on his every word, early signs indicated Biden's performance was not enough to ease the intraparty turmoil that was set off after his debate against Trump. Almost immediately after

the press conference, three more House Democrats, including Representative Jim Himes, the top member from his party on the Intelligence Committee, joined the growing list of lawmakers calling on Biden to step aside. Representative Jim Clyburn,

a prominent Biden supporter, said he remains "all in" on the president but conceded many Democrats do not feel the same way. Party members ought to "let Joe Biden continue to make his own decisions about his future." "If he decides to change his mind later on, then we will respond to that," Clyburn said Friday morning on NBC's Today show. "We have until the 19th of August to open our convention." — **BLOOMBERG**

JAPAN LIKELY STEPPED into currency markets for a third time this year to propup the yen soon after US inflation figures came out on Thursday, according to a Bloomberg analysis of central bank accounts.

The figures indicate that Japan's currency authorities tried to take advantage of a buildup of expectations for a Federal Reserve rate cut immediately after data showed US inflation cooling broadly.

The suspected intervention on Thursday would be the first aimed at boosting the yen when it was strengthening against the dollar, a fresh development in Japan's strategy of trying to keep speculators on back foot since it started propping up the yen in September 2022. **BLOOMBERG**

prop up Yen

The scale of intervention was probably around ¥3.5 trillion (\$22 bn), based on a comparison of Bank of Japan accounts and money broker forecasts.

Japan may have spent \$22 billion to

their fastest in fifteen months in June, suggesting manufacturers are front-loading orders ahead of tariffs expected from a growing number of trade partners, while imports unexpectedly shrank amid weak

domestic demand. trade data keeps

alive calls for further government stimulus as the \$18.6-trillion economystruggles to get back on its feet. Analysts warn that the jury is still out on whether

The

strong export sales in recent months can be sustained given major trade partners are becoming more protective.

"This reflects the economic condition in China, with weak domestic demand and strong production capacity relying on exports," said Zhiwei Zhang, chief economist at Pinpoint Asset Management.

"The sustainability of strong exports is a major risk for China's economy in the second half of the year. The economy in the US is weakening. Trade conflicts are getting worse."

Outbound shipments from the world's second-biggest

M/S GUPTA ENTERPRISES & ANR.

year in value in June, customs data showed on Friday, beating a forecast 8.0% increase in a Reuters poll of economists and a 7.6% rise in May. But imports hit a four-

economy grew 8.6% year-on-

month low, shrinking 2.3% compared with a forecast 2.8% increase and a 1.8% rise the previous month, highlighting

the fragility of The mixed trade domestic sumption. Stronger-thanexpected exports

have been one of stimulus as the the few bright spots \$18.6-trillion for an economy economy struggles otherwise struggling for momen-

to get back on its feet tum despite official efforts to stimulate domestic demand

> following the pandemic. A prolonged property slump and worries about jobs and wages are weighing heavily on consumer confidence.

> Still, as the number of countries stepping up curbs on Chinese goods increases, so too does the pressure on its exports to prop up progress towards the government's economic growth target for this year of around 5%.

China's trade surplus stood at \$99.05 billion in June, the highest on record, compared with a forecast of \$85 billion and \$82.62 billion in May.

-REUTERS

...Applicant Bank

...Defendants

JPMorgan logs record Citigroup beats Street expectations for Q2 profit

REUTERS July 12

RESULTS CORNER

Wells Fargo's cost-cutting

WELLS FARGO WARNED it

won't be able to whittle away

costs as fast it previously

forecast this year after the

banking giant posted

expenses in the second

quarter. Expenses for the

quarter climbed 2% to

\$13.3 bn, according to a

statement on Friday. That

compares with the 0.2%

increase that analysts had

of trade and remilitarization of

the world," chief executive offi-

cer Jamie Dimon said in a state-

ment Friday. "Therefore, infla-

tion and interest rates may stay

higher than the market expects."

JPMorgan earned \$18.1 billion

in net income in the second

quarter, up 25% from the previ-

ous record a year earlier and

ahead of analysts' expectations.

Record profit

China's exports

but imports fall

data keeps alive

calls for further

government

top forecasts.

higher-than-expected

progress stalls as expenses rise

expected, and includes

\$493 mn of operating losses

amid ongoing customer

remediation. The lender

now expects non-interest

expenses to fall just 2.8% to

\$54 bn this year, up from an

earlier forecast of \$52.6 bn.

Wells Fargo said the increase

was driven by higher rev-

enue-related compensation

expenses, more operating

losses, etc.— **BLOOMBERG**

Despite notching the high-

est quarterly profit in the history

of American banking, JPMor-

gan's results fell short on a few

keymetrics. Net interest income

came in at \$22.7 billion for the

quarter, up 4% but slightly

belowestimates, while expenses

climbed more than expected.

The bank also took its highest

provision for loan losses since

the early days of the pandemic.

— BLOOMBERG

profit on Visa gains

CITIGROUP BEAT WALL Street expectations for secondquarter profit on Friday, boosted by a 60% jump in investment banking revenue and gains in its services division, but shares fell 2.9% amid investor worries about expenses and market share.

The third largest US lender reported a profit of \$1.52 per share in the three months ended June 30. That compares with analysts' expectations of \$1.39, according to LSEG data.

The results reflect Citi's uphill climb as it tries to reach its shareholder returns target of 11% to 12%, from 7.2% in the second quarter, said Warren Kornfeld, senior vice president in the financial institutions group at Moody's Ratings.

"The results again reflect the services sector's strength. But Citi has challenges in broadening market share and reducing expenses in its other segments," he said.

Several hundred employees joined protests on Thursday and Friday in front of Samsung's high-bandwidth memory site in Pyeongtaek, Seoul

Striking Samsung workers target AI memory chip plants

SOHEE KIM & SHERY AHN July 12

SAMSUNG ELECTRONICS' **LARGEST** union is now calling on employees at one of the company's most advanced AI memory chip plants to walk off the job, switching tactics after their campaign for higher pay showed signs of losing steam.

Several hundred employees joined protests on Thursday and Friday in front of Samsung's high-bandwidth memory site in Pyeongtaek, south of Seoul, after the union called a general strike this week. That's a far cry from the thousands that turned up at a public rally outside of Samsung's main facility in Hwaseong Monday, but union leaders told Bloomberg News they're now targeting a small but strategically important complex in hopes of amping up the pressure.

The Pyeongtaek site is the nerve center for Samsung's

efforts to carve out a slice of an important market. The chipmaker's in the process of trying to convince Nvidia to use its high-bandwidth memory — a prerequisite for it to catch smaller rival SK Hynix in the booming AI arena.

Targeting the high-end chip production line is "the most effective" measure against management, said Lee Hyun-kuk, deputy secretarygeneral of the union.

Shares of Samsung fell as much as 4% in Seoul on Friday, their biggest intraday decline in more than two months amid a broader selloff in Asian technology stocks. Despite the dwindling numbers, this week's string of walkouts and protests marked the biggest and most widespread labor protests in Samsung's half-century history. Its biggest labor union of more than 30,000 workers declared a

general strike on Thursday. - BLOOMBERG

Branch Head.

motherson 1 MOTHERSON SUMI WIRING INDIA LIMITED (CIN: L29306MH2020PLC341326)

Regd. Office: Unit-705, C Wing, ONE BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, Maharashtra **Ph**: +91 022-61354800; **Fax**: +91 022-6135480 Corporate Office: 5th Floor, Plot No.1, Sector-127, Noida- Greater Noida Expressway Noida-201301 (Uttar Pradesh)

Ph: +91 120 6679500; **Fax:** +91 120 2521866; **Email:** investorrelations@mswil.motherson.com; **Website:** www.mswil.motherson.com

NOTICE OF POSTAL BALLOT / E-VOTING TO THE MEMBERS

Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, (the "Act") read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (the "Rules") as amended from time to time, Motherson Sumi Wiring India Limited (the "Company") is seeking approval from its Members by passing the resolution as set out in the Postal Ballot Notice dated July 11. 2024 ("Notice") by way of remote electronic voting. In terms of Section 110 of the Act, read with Rule 22 of the Rules and General Circula

No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 General Circular No. 22/2020 dated June 15. 2020. General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/202 dated December 8, 2021, General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 and Genera Circular 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("Circulars"), the Postal Ballot Notice has been sent by e-mail on July 12, 2024, only to those Members who have registered their e-mail addresses with the Company Registrar and Share Transfer Agent or with their Depository Participants and made available to the Company by the respective Depository Participants. The communication of the assent or dissent of the members would take place through the remote e-voting system only for following matter:

Place: Noida, Uttar Pradesh

Date: July 12, 2024

Description of the Resolution

Special Resolution- Appointment of Ms. Anisha Motwani (DIN: 06943493) as an Independent Director of the Company. Special Resolution- Appointment of Ms. Suparna Pandhi (DIN: 07087593)

as an Independent Director of the Company. The Company has engaged the services of M/s. KFin Technologies Limited (formerly

KFin Technologies Private Limited ("KFintech") for providing e-voting facility to all its members. Members are requested to note that the voting shall commence from Saturday, July 13, 2024 (0900 Hours IST) and shall end on Sunday, August 11, 2024 (1700 Hours IST). E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by KFintech upon expiry of the

The Board of Directors of the Company has appointed Mr. D.P. Gupta, Practicing Company Secretary of M/s. SGS Associates LLP as the Scrutinizer for conducting the Postal Ballot and e-voting process in a fair and transparent manner.

The Notice has been sent/published/displayed for all the Members, whose names appear in the Registrar of Members/List of Beneficial Owners as received from Depositories i.e. National Securities Depository Limited ("NSDL")/Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on July 5, 2024 being the cut-off date. A person who is not a member as on the cut-off date should treat this notice for information

The Notice is available on the Company's website viz., www.mswil.motherson.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the website of KFintech at https://evoting.kfintech.com/

The results of the Postal Ballot shall be declared by the Chairman or any person authorized by the Chairman on or before August 13, 2024 and communicated to the Stock Exchanges and shall also be displayed on the Company's website viz., www.mswil.motherson.com and the website of e-voting agency at https://evoting.kfintech.com/ In case of any guery on e-voting, members may refer to the "Help" and "FAQs" sections

/ e-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFintech's website for e-voting i.e. https://evoting.kfintech.com/ Contact details for addressing e-voting related queries/ grievances, if any: Email ID: investorrelations@mswil.motherson.com (Kind Attention- Company Secretary); Tel No. +91 120 6679500

and/or at Toll Free No.: 1800 345 4001, e-mail: einward.ris@kfintech.com. By order of the Board

For Motherson Sumi Wiring India Limited

Pooja Mehra

Company Secretary

Mumbai



Mulund-Goregaon Link Road, Mulund (W), Mumbai 400080 Email: investor@valiantlabs.com Tel.: 022-4971 2001 CIN: L24299MH2021PLC365904 www.valiantlabs.in

NOTICE OF 3" ANNUAL GENERAL MEETING NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 3rd Annual General Meeting of the Members of

Valiant Laboratories Limited ("the Company") will be held on Thursday, August 08, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening AGM.

The Ministry of Corporate Affairs vide its Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 28, 2022 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023 (collectively referred to as "MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 5, 2023 and October 7 2023 issued by SEBI (collectively referred to as "SEBI Circulars"), has permitted the holding of the AGM through VC / OAVM, without the physical presence of the members at a common venue till 30th September 2024. The AGM of the Company is being held through VC / OAVM facility as per the instructions mentioned in the Notice of AGM.

1) Dispatch of Notice of AGM and Annual Report: In line with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, Notice calling the AGM along with the Annual Report for FY 2023-24, inter-alia, including e-voting details, will be sent only by electronic mode to those Members whose e-mail address are registered with the Company or the Depository Participant(s). Members may note that the Notice of the AGM along with Annual Report will be uploaded on the website of the Company at www.valiantlabs.in. The Notice can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, , respectively and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) at www.evoting.nsdl.com

Manner of registering/updating email address: Members holding shares in dematerialized mode, who have not registered / updated their email address, are requested to register/update the same with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts. Members holding shares in Physical mode, who have not registered / updated their email address, are requested to submit details in prescribed Form ISR-1 and other relevant forms to Link In time India Private Limited, the Registrar and Share Transfer Agent of the Company at their address C 101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra or at rnt.helpdesk@linkintime.co.in Shareholders may download the prescribed forms from the Company's website at www.valiantlabs.in 3) Manner of casting votes through e-voting: The Company will be providing remote

e-voting facility to all the Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means. Manner for voting remotely or through e-voting at the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of AGM. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM

and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM.

In case of any queries, with respect to remote e-voting or e-voting at the AGM, you can address at evoting@nsdl.co.in. By order of the Board of Directors

> For Valiant Laboratories Limited Prajakta Patil Company Secretary ICSI M. No. A53370

DEBTS RECOVERY TRIBUNAL, LUCKNOW 600/1 University Road Near Hanuman Setu Mandir, Lucknow-226007 (Area of Jurisdiction - Part of Uttar Pradesh) FORM No. 5

Summons for filing Reply & Appearance by Publication (Summons to Defendant Under Section 19(3), of the Recovery of Debts due to Banks

and Financial Institutions Act, 1993 read with Rules 12 and 13 of the Debts Recovery

Tribunal (Procedure Rules, 1993)

O.A. No. 226 of 2024 UNION BANK OF INDIA **VERSUS**

1. M/s Gupta Enterprises & ANR Through its Proprietor Shri Om Prakash Gupta

Situated at 344 A Lal Kurti, Bara Bazar, Bakri Mohalla Meerut Cantt., Meerut- 250001 2. Shri Om Prakash Gupta Proprietor of M/s Gupta Enterprises S/o Shri Ram Sewak Gupta R/o House No. 34 Jamun Mohalla, Lal Kurti, Meerut Cantt., Meerut-In the above noted Application, you are required to file reply in Paper Book form in

Two sets alongwith documents and affidavits (if any), personally or through your duly authorized agent or legal practitioner in this Tribunal, after serving copy of the same on the Applicant or his counsel/duly authorized agent after publication of the summons, and thereafter to appear before the Tribunal on 25/07/2024 at 10.30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence. Registrar, Debts Recovery Tribunal, Lucknow

STATE BANK OF INDIA SCO - 36, HUDA SHOPPING COMPLEX, SECTOR-31, GURGAON, HARYANA-122001 (BRANCH CODE 11569) NOTICE FOR SALE OF GOLD ORNAMENTS

The following person has availed loan against pledge of gold ornaments, and has not repaid the amount despite of demand notices. Therefore please take notice that if the principal plus interest and other charges are not paid on or before 20/07/2024 by 02:00 PM. The pledged ornaments will be publicly auctioned on 20/07/2024 at 04:00 PM in the bank's premises subject to rules and regulations of the Bank. The bank reserves the right to cancel / postpone the auction to any

other convenient date without further notice and assigning the reasons there of.

S.No. Gold Loan Account Number Name of Borrower Liability Virender Kumar A/c. No. Rs.56,103/-+ 42156146213 S/o Chimit Lal Yadav **Accured Interest** 386/E, Kh. No.141/146, F/F, Ava Nagar Extension, Delhi-110047 applied Charges

Place: Gurgaon Date: 12/07/2024

State Bank of India, Gurgaon Haryana (11569)







Branch: ROSARB, Aligarh

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the BANK OF BARODA, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement

of security Interest Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice calling upon the Borrower/Guarantors as given below to repay the amount mentioned below within 60 days from the receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Guarantors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Sub-section (4) of section 13 of the act read with rule 8 of the security interest Enforcement rules, 2002 on the date mentioned below against their names. The Borrower/Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property, and any dealings with the property will be subject to the charge of BANK OF BARODA ROSARB, ALIGARH BRANCH for the amount detailed below and interest together with expenses thereon. The Borrower's attention is invited to provisions of Sub-section 8 of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Place: Aligarh

New Delhi

Name of the Description of Immovable Property Borrowers/Guarantors Branch: ROSARB, Aligarh Equitable mortgage dated 20.09.2012 of house property situated on 19.04.2024 Plot No./ H.No. 11, Khasra No. 63 (Part), Indraprasth Colony, Mauja Date of Borrower: Mr. Bhanu Pratap Singh S/o Sh. Virjapur, Teh. & Distt. Mathura having an area of 266.64 sq. mtr. in the Possession Raiveer Singh, Co-Borrower: Mrs. Guddi name of Mr. Bhanu Pratap Singh registered in the SR Office Mathura Notice Devi W/o Sh. Bhanu Pratap Singh and on 19.09.2012 at book no. 1 Jild No. 8784, page no. 145 to 180 at Sr. 11.07.2024 Guarantor: Mr. Krishan Pal Singh S/o Mr. No. 15100. Bounded as under: East: Plot No. 10 and Rasta, West: Navratan Singh. Land Other's North: Plot No. 12, South: Land Other's.

Authorised Officer, Bank of Baroda

Outstanding

Amount

Rs. 37,43,846.55

as on 19.04.2024 +

further interest and other

Charges w.e.f. 20.04.2024

July 12, 2024 Date: 12.07.2024 financialexp.epapr.in

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, डीएसएमजी, ८७०/१, सूमा हाऊस, **PICICI Bank** भंडारकर रोड, हॉटेल रविराज समोर, महाराष्ट्र, पुणे- ४११००४

हीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

[नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विक्रेण्य क्यां दिवास क्यां स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेब्डेटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा **सकारात्मक ताबा** आयसीआयसीआय बंक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून तीं ''जसे आहे किथे आहे'', ''ते, आहे ते आहे '' आणि ''मेशे-ते असेक ते 'र' गा आफारे होणार आहे ताले तरकील काली हेणान आले आहेत

াতাং	थ आह'', ''ज आह त आह''	' आणि ''तथ ज असल त '' या आध	ार हाणार आह	, त्याच तपशाल खाला दण्यात आल आहत		
अ. क्रं	· कर्जदाराचे/सह– . कर्जदाराचे/ हमीदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव (₹)	मालमत्तेच्या _परीक्षणची तारीख आणि वेळ	ई-लिलाव तारीख आणि वेळ
(ए)		(सी)	(륑)	(ई)	(एफ)	^{पळ} (जी)
1.	सिस्का ई – रिटेल एलएलपी (कर्जदाराचे), हनी धीरज नागपाल, गीतिका राजेश उत्तमचंदानी, राजेश जीवन उत्तमचंदानी गोविंद जीवन उत्तमचंदानी सिस्का लेड लाइट्स प्रायव्हेट लिमिटेड (हमीदाराचे/ गहाणखत), कर्ज खाते क्रमांक 00390502635/ 003905026756	पलंट क्र. १०१, फ्लंट क्र. १०२, फ्लंट क्र. १०२, फ्लंट क्र. १०४, फ्लंट क्र. १०४, फ्लंट क्र. १०६, फ्लंट क्र. १०६, फ्लंट क्र. ११०, फ्लंट क्र. ११२, फ्लंट क्र. ११२, फ्लंट क्र. ११२, फ्लंट क्र. १०२, फ्लंट क्र. १०२, फ्लंट क्र. ८०३, फ्लंट क्र. ८०३, फ्लंट क्र. ८०६, फ्लंट क्र. ८०८, फ्लंट क्र. ८०८, फ्लंट क्र. ८०८, फ्लंट क्र. १५०८, क्लांच गॉट, सर्वे क्र. ३०/१, ब्लॉक गी, जायराम नगर, झांबोल गल्ली, दाबोलीम, ग्राम पंचायता चिक्कलीम, तालुका व उपजिल्हा मुरगाव, जि. दक्षिण गोवा, राज्य : गोवा ४०३७११. फ्लंट क्र. ९०१ आणि फ्लंट क्र. १०२, व्या मजला, क्लंट क्र. १०१ आणि फ्लंट क्र. ९०१, वा मजला, क्लंट क्र. ६९/ए, ६९वी/1, 69बी/२, ६९/फ, गाव मिठी बुटुक, तालुका हवेली, जि. पुण, महाराष्ट्र, ४१२३०७	₹ ८,०६,८३, ९३१/- (जून ३०, २०२४ पर्यंत)	फ्लूंट क्र. १०१, १०२, २०१, २०२	ऑगस्ट	ऑगस्ट २२,२०२४ सकाळी ११:०० पासून
ऑन	ਲਗਵੰਜ ਲਿਲਾਰ LIRL Link	-https://disposalbub.com	े नेत्रयदोन र	गेल्यशन्य पायरहेट लिमिटेड या ई-लि	रात एतस्यीन्य	गा नेब्रज्यार्टन्नर

ऑनलाईन लिलाव URL Link-https://disposalhub.com मे. <mark>नेक्सड्रोन सोल्युशन्य प्रायरहेट लिमिटेड</mark> या ई–लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **ऑगस्ट २१, २०२४** रोजी **संध्याकाळी ०५.००** वारणपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमतावरील पुरिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल.

रक्कम परत्मिक करण्याची संधी देण्यात यत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशेष्टामाणी विक्री करण्यात येईल. संभाय बोलीदारांनी बयाणा रक्कम (इंएमडी) आयर्सीआयरीआय केंक तिस्टिंड, डीप्सएमजी, डिएफडीर, सुना हाकज, भंडारकर रोड, हॉटेल रिवराज समोर, महाराष्ट्र, पुणे- ४११००४ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) ऑगस्ट २१, २०२४ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपुर्वी सादर करपावी आणि त्यांनार त्यांनी त्यांचा प्रस्ताव फत्त वर नमूद वेबसाईटमार्फत ऑगस्ट २१, २०२४ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपुर्वी हंप्साडेच्यां पेसे भरत्याच्या पुण्यासाठी बेंक पोचसह – डीडीची रुक्त केलेल्या इंभेजस्व सादर करणे आवश्यक आहे. कृष्या नांच च्यांवी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसत्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयर्सीआय बेंक तिमिटेड, डीएसएमजी, ८७०/१, सुमा हाज्ज, भंडारकर रोड, हॉटेल रविराज समोर, महाराष्ट्र, पुणे- ४११००४. येथे ऑगस्ट २१, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपुर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बक्कडील डीडी/पीओ ''आयर्सीआयर्सीआय बेंक ितमिटेड'' यांच्या नावे पुणे येथे देय सादर करावा.

िकिमिट्ड'' यांच्या नावे पुणे येथे देय सादर करावा. पाइणीसंबंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बैंक कर्मवारी फोन नंबर ८४५४०८९३५३/ ८८७९७७०३०६/७३०४९९५५९४ वर संपर्क करा. कृपया नोंद च्यावी की मार्केटिंग एजन्सी १. मे. नेक्सझेन सोल्युशन्स प्रायब्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायब्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्सनेट प्रायब्हेट लिमिटेड यांनादेखील सदर मालमतेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीट्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा www.icicibank.com/n4p4s

दिनांक : जुलैं १२, २०२४ ठिकाण : पुणे

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

IDFC FIRST

Bank

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

(पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) सीआयएन : एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ नोंद. कार्यालय : केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेटपेट, चेन्नई-६०० ०३१.

दर.: +९१ ४४ ४५६४ ४००० । फॅक्स: +९१ ४४ ४५६४ ४०२२

जोडपत्र- । । [नियम ८ (१)] कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) चे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्कशन ऑफ फायनात्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम ९३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या (नियम ३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक मागणी सूचना जारी करून . कर्जदार/सह-कर्जदार आणि हमीदार यांस मागणी सूचनेतील नमूद रक्कम सह संपूर्ण प्रदान/वसुलीपर्यंत मागणी सूचनेच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि इतर प्रभाराची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **कब्जा** त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स , २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे.

कर्ज खाते	कर्जदार/	गहाण मिळकतींचे वर्णन मागणी सूचना		कब्जा	
क्रमांक	सह-कर्जदार आणि हमीदारांचे नाव		तारीख	थकबाकी रक्कम (रु.)	घेतलेल्याची तारीख आणि प्रकार
६६२९४६८५	 अभिनव अजित सिंग, सविता अभिनव सिंग. 	बाब-१ - गाव खोणी, कल्याण शिळ रोड, डॉबिवली (पूर्व), तालुका कल्याण, जि. ठाणे, महाराष्ट्र - ४२१२०४ येथे स्थित सर्ह्ये क. ९५/३, ९६/२ए, १५०२ए, १५०/२बी, ४ए, ४बी धारक जिमनीवरील लेकशोअर ग्रान्स प्रोजेक्टमधील कॅसा इलाईट के टु टी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित ५१.९१ चौ. मी. चटई क्षेत्र, टी-विंग, १७व्या मजल्यावरील, पलंट क्र. १७०६ चे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबद्धतेप्रमाणे : पूर्व : इतर विंग, एव्चिम : अॅक्सेस रोड, उत्तर : इतर विंग, दक्षिण : अॅक्सेस रोड, जार : इतर विंग, दिक्षण : अॅक्सेस रोड, जार : इतर विंग, हिम्स : अंक्सेस रोड, जार : इतर विंग, हिम्स : अॅक्सेस गोसायटी लि. अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित ५०० चौ. फू. चटई क्षेत्र, टी-विंग, ५७व्या मजल्यावरील, पलंट क्र. १७०५ चे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबद्धतेप्रमाणे : पूर्व : इतर विंग, पिंचम : ॲक्सेस रोड, उत्तर : इतर विंग, दिक्षण : ॲक्सेस रोड, उत्तर : इतर विंग, दिक्षण : ऑक्सेस रोड, उत्तर : इतर विंग, दिक्स : इतर विंग, पिक्स स्वरण : विंग स्वरण : इतर विंग : विंग स्वरण :	२९.०४.२०२३	₹. ८४,७२,६९४.२९/-	१०,०७,२०२४ प्रत्यक्ष कब्जा
3 ८ २3 ८ ९	 वायंगणकर ज्वेलर्स (प्रोपः दिनकर जनार्दन वायंगणकर), दिनकर जनार्दन वायंगणकर, माधवी दिनकर वायंगणकर, मधवी दिनकर वायंगणकर, मध्येश दिनकर वायंगणकर, 	प्लॉट क्र. १०१, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या तगत, श्रीकृष्ण नगर, बोरीवली पूर्व, मुंबई – ४०० ०६६ येथे स्थित दिपलता सीएचएस लि. अशा ज्ञात इमारतीमधील फ्लॅट क्र. ५०१, ५वा मजला, मोजमापित ६९८ ची. फूट चटई.	0२.0३.२०२३	रु. १,१७,०५,६४५.२२/-	०९.०७.२०२४ प्रत्यक्ष कब्जा

विशेषत: कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)** संपूर्ण प्रदान/ वसुलीपर्यंत मागणी सूचनेच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि इतर प्रभारसाठी भाराअधीन राहील.

दिनांक : ०९ आणि १०.०७.२०२४ ठिकाण : मुंबई

प्राधिकत अधिकारी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)

Infomedia Press Limited

INFOMEDIA PRESS LIMITED

CIN: L22219MH1955PLC281164

नोंदणीकृत कार्यालयः पहिला मजला, एम्पायर कॉम्प्लेक्स, ४१४, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३ दुरध्वनी: +९१ २२ ४००१ ९०००/६६६६ ७७७७ वेबसाईट: https://www.infomediapress.in । ई-मेल: investors@infomedia18.in

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

	(प्रांत भाग भाहिता व्यातारक्त, र लाखात)		
तपशील	३० जून, २०२४ रोजी संपलेले तिमाही	३० जून, २०२३ रोजी संपलेले तिमाही	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	_	_	
करपूर्व कालावधीकरिता नफा/(तोटा)	(१०६.०९)	(१०८.५२)	
करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा)	(१०६.०९)	(१०८.५२)	
एकूण कालावधीसाठी सर्वसमावेशक मिळकत (करपश्चात)	(१०३.४७)	(१०८.५६)	
भरणा झालेले समभाग भांडवल प्रत्येकी ₹१०/- चे समभाग	५,०१९.४२	५,०१९.४२	
पुनर्मूल्यांकित राखीव वगळून इतर इक्विटी*			
प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य ₹१०/- प्रत्येकी)	(०.२१)	(०.२२)	
(वार्षिकीकृत नाही) (खंडित आणि अखंडित कामकाजासाठी)			
मूलभूत आणि सौम्यिकृत (₹)			

*३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाचा पुर्नमूल्यांकित राखीव निधी वगळता राखीव ₹(१०,४६७.८९) लाख होते.

- १. १२ जुलै, २०२४ रोजी झालेल्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने वरील निष्कर्ष पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने वरील वित्तीय निष्कर्ष आणि त्यांचे प्रकाशन मंजूर केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील परिणामांचा मर्यादित आढावा घेतला आहे.
- २. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसमध्ये सादर केलेल्या ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com / www.nseindia.com) व कंपनीची वेबसाईट (www.infomediapress.in) वर उपलब्ध आहे.

इन्फोमीडिया प्रेस लिमिटेड करिता

सही/-अध्यक्ष

दिनांक : १२ जुलै, २०२४



(CIN: L29306MH2020PLC341326) नोंदणीकृत कार्यालय: युनिट ७०५, सी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र

फोन: +९१ ०२२ ६१३५४८००: फॅक्स: +९१ ०२२ ६१३५४८०१. कॉर्पोरेट ऑफिस: ५वा मजला, प्लॉट क्र. १, सेक्टर-१२७, नोएडा- ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे, नोएडा-२०१३०१ (उत्तर प्रदेश)

फोन : +९१ १२० ६६७९५००; फॅक्स: +९१ १२० २५२१८६६; ई-मेल: investorrelations@mswil.motherson.co

वेबसाईट: www.mswil.motherson.com पोस्टल बॅलट/सदस्यांना ई-मतदानाची सूचना

सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की कंपनी कायदा, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १९० च्या अनुषंगाने सहवाचता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, ("नियम") च्या नियम २२ सह वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार वाचल्या जातात, मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड (''कंपनी'') रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे ११ जुलै, २०२४ च्या पोस्टल बॅलट नोटिस (''सूचना'' मध्ये नमूद केल्यानुसार ठराव पार पाडण्यासाठी तिच्या सदस्यांकडून मान्यता मिळवत आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयादाजे जारी (परिपत्रके) अधिनियमांच्या नियम २२ सह वाचित कायद्याच्य कलम ११० च्या अटीमध्ये आणि ८ एप्रिल २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क. १७/२०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक २२/२०२० दिनांक १५ जन २०२०. सर्वसाधारण परिपत्रक क्र. ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ सामान्य परिपत्रक क्र. $\sqrt[3]{2022}$ दिनांक ५ मे, २०२२ रोजी आणि २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकित सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२३ केवळ त्या सदस्यांसाठी ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट किंवा त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत केले आहेत त्यांना १२ जुलै, २०२४ रोजी पोस्टल बॅलेट सूचना ई-मेलद्वारे पाठविण्यात आली आहे आणि संबंधित डिपॉझिटरी सहभागींनी कंपनीला उपलब्ध करून दिले आहेत. सभासदांच्या संमती किंवा

असहमताचा सप्रवेण रिमाट ६–व्हाटिंग प्रणालाद्वार कवळ खालाल बाबासाठा हाइल:					
बाब क्र.	ठरावाचे वर्णन				
۶.	विशेष ठराव : कंपनीचा स्वतंत्र संचालक म्हणून कु. अनिषा मोटवानी (डीआयएनः ०६९४३४९३) यांची नियुक्ती.				
_					

विशेष ठराव : कंपनीचा स्वतंत्र संचालक म्हणून कु. सुवर्णा पंधी (डीआयएन ०७०८७५९३) यांची नियुक्ती.

कंपनीने त्याच्या सर्व सदस्यांना ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी मे. केफिन टेक्नॉलॉजिज लिमिटेड (पर्वीचे मे. केफिन टेक्नॉलॉजिज लिमिटेड ("केफिन टेक") यांची सेवा नियक्त केली आहे. सदस्यांना विनेती आहे की, मतदान शनिवार, १३ जुलै, २०२४ (०९.०० वा. भा.प्र.वे.) पासून सुरू होईल आणि रविवार, ११ ऑगस्ट, २०२४ रोजी (१७.०० वा. भा.प्र.वे.) संपेल. उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही आणि उपरोक्त कालावधी संपल्यानंतर ई-व्होटिंग मॉड्यूल केफिन टेक. द्वारे त्वरित अक्षम केले जाईल. कंपनीचे संचालक मंडळ पोस्टल मतपत्रिका आणि ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीने मे. एसजीएस असोसिएट्स एलएलपीचे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी श्री. डी.पी. गुप्ता यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

सर्व सभासद, ज्यांची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच ०५ जुलै, २०२४ रोजी डिपॉझिटरीज म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'')/सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') कडून प्राप्त झालेल्या सदस्यांच्या नोंदवही/लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये दिसतात त्यांना सूचना पाठवली/प्रकाशित/प्रदर्शित करण्यात आली आहे. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने सदर सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी.

सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.mswil.motherson.com वर आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट म्हणजे बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>www.nsein-</u> dia.com वर आणि के फिनटेक संकेतस्थळ https://evoting.kfintech.com वर उपलब्ध आहेत. केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजला कळवले जाईल आणि कंपनीच्या संकेतस्थळ म्हणजेच www.mswil.motherson.com, आणि ई-व्होटिंग एजन्सीच्या वेबसाइटवर https://evoting.kfintech.com/ वर देखील प्रदर्शित केले जाईल. ई-मतदानावरील कोणत्याही प्रश्नासाठी, सदस्य ई-व्होटिंग साठी केफिनटेक वेबसाइट अर्थात https://evoting.kfintech.com/ च्या ''डाउनलाड'' विभागात ड्रॉपडाउन मेनुद्रारे उपलब्ध ''हेल्प'' आणि ''एफएक्युज'' विभाग/ वापरकर्ता मॅन्युअलचा

ई-व्होटिंग संबंधित शंका/तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तपशील, असल्यास:

ईमेल आयडी : investorrelations@mswil.motherson.com (कृपया लक्ष द्या: कंपनी सचिव); फोन नंबर +९१ १२० ६६७९५००

ऑणि /किंवा टोल फ्री क्र. : १८०० ३४५ ४००१, ई-मेल : einward.ris@kfintech.com

मंडळाच्या आदेशानसा मदरसन सुमी वाईरिंग इंडिया लिमिटेड साठी

ठिकाण : नोयडा, उत्तर प्रदेश पुजा मेहर दिनांक : १२ जुलै, २०२४

मुलुंड शाखा: कृष्ण कुंज, तळमजला प्लॉटक्र. १४८, पुरषोत्तम खेराज रोड, मुलुंड(प), मुंबई ४०००८०.

सौ. मेघना कुमार धोने, कै. श्री. कुमार मधुकर धोने यांचे कायदेशीर वारस

कर्ज खाते क्र. ३२५८९३८९८४ कै. श्री. कुमार मधुकर धोने यांचे कायदेशीर वारस

कर्ज खाते क्र. ३२५८९३८९८४ पत्ता: १४२, ४२५५, कम्मनवार नगर, शांती निवास को ऑप सोसायटी, विक्रोळी पूर्व, मुंबई ४०००८३ पत्ता: १४२, ४२५५, कम्मनवार नगर, शांती निवास को ऑप सोसायटी, विक्रोळी पूर्व, मुंबई ४०००८३ विषय : कर्जदारांना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना कर्जदार. निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर संक्षिप्तासाठी सरफैसी अधिनियम असा संदर्भीत) अंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारीच्या त्यांचे क्षमतेत मुख्य व्यवस्थापक चे पद धारण करणारे पुढील प्रमाणे तुम्हाला सदर सूचना याद्वारे जारी करण्यात येत आहे. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या विनतीनुसार तुम्हाला याखालील परिशिष्ट ए च्या तपशिलवार रकाना १ ते २ मधील नमूद वित्तीय सहाय्यता तिच्या मुलुंड शाखेमार्फत सेंट्रल बँक ऑफ इंडिया 'यानंतर बँक अस

संदर्भित' दारे देण्यात आली आहे. ही सदर वित्तीय सहाय्यता मिळकतीच्या तपशिलासह परिशिष्ट बी मध्ये नमद केल्याप्रमाणे अन्य बाबीस तारण दस्तावेज निष्पादित करून बँकेच्या नावे तारण हितसंबंध बनवून मंजूरीत करण्यात आला होता. की, तुम्ही खाते चालवले नाही आणि मंजुरीच्या अटींनुसार बँकेची थकबाकी परत केली नाही आणि परिणामी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या लागू मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुमच्या खात्याचे २९/०६/२०२३ पासून नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता म्हणून वर्गीकरण करण्यात आले. वेळोवेळी बँकेने

वारंवार विनंती करूनहीं, तुम्ही बँकेची थकबाकी भरण्यात अयशस्वी झाला आहात. च्याकडन देय रकमेचा सविधानिहाय तपशील परिशिष्ट ए च्या रकाना ३ ते ९ मध्ये नमद केला आहे . गिरिशिष्ट ए च्या ३ ते ९ मध्ये तपशीलवार वर्णन केल्यानुसार, विविध वित्तीय सुविधांअंतर्गत देय असलेल्या सर्व रकमेची बेरीज म्हणून तुमच्यावर देय असलेली एकूण रक्कम रु. ६,९७,८२०.२१ म्हणजेच सहा लाख रत्याण्णव हजार आठशे वीस आणि पैसे एकवीस मात्र आणि तम्ही सांगितलेल्या संपर्ण रकमेची परतफेड करण्यात चक केली आहे.

म्हणून, तुम्हाला सरफैसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये**. रु. ६,९७,८२०.२१ म्हणजेच सहा लाख** पन्याण्णव हजार आठणे वीस आणि पैसे एकवीस मात्र ची देय असलेली संपर्ण रक्कम भरून तमचे द्मित्व पूर्णतः पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. ०२.०५.२०२४ च्या नोटीसच्या तारखेपासून पूर्ण . आणि पूर्ण तारखेपर्यंत परिशिष्ट ए मध्ये नमुद केलेल्या व्याज दरांवर पढील व्याजासह या नोटीसच्या गरखेपासून साठ दिवसांच्या आत आनुषंगिक खर्च, शुल्क आणि कराराच्या अटींनुसार आणि/किंवा कायद्यानुसार तुमच्याकडुन वसुल करण्यायोग्य खर्चासह अंतिम देय भरण्यासाठी बोलाविण्यात येत आहे. तुम्ही बँकेला दिलेली एकूण थकबाकी परत करण्यात अयशस्वी झाल्यास, जे तुम्हाला वर देण्याचे आवाहन . केले आहे, बँक त्याखाली तयार केलेल्या नियमांसह वाचलेल्या कायद्याच्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध

असलेल्या सर्व किंवा कोणत्याही अधिकारांचा वापर करेल. तुम्हाला असेही सूचित करण्यात आले आहे की कलम १३(१३) नुसार, तुम्ही परिशिष्ट बी मध्ये तपशीलवार मुरक्षित मालमत्तेचे, विक्रीच्या मार्गाने किंवा अन्यथा, बँकेची पूर्व लेखी संमती घेतल्याशिवाय हस्तांतरित न करण्यास कायदेशीररित्या बांधील आहात.

सरफैसी कायद्याच्या कलम २९ कडेही तमचे लक्ष वेधण्यात आले आहे ज्यात असे नमद केले आहे की या सरफैसी कायद्याच्या तरतदींचे कोणतेही उळुंघन केल्यास एक वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही

गगणीची ही नोटीस पूर्वग्रह न ठेवता जारी केली जाते आणि बँकेने आधीच वापरलेल्या आणि/किंवा गपरल्या जाणाऱ्या कोणत्याही इतर अधिकारांचा किंवा उपायांचा माफी म्हणून अर्थ लावला जाणार नाही, यामध्ये नमुद्र थकबाकीच्या वसुलीसाठी कोणत्याही कायदेशीर कारवाईचा समावेश आहे आणि पुढील

गण्यांसाठी सापडलेली/पडणारी आणि तुम्ही आम्हाला देय असलेली रक्कम गरण मत्तेच्या विमोचणासाठी तुम्हाला उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी कायदा, २००२ च्या कलग्

१३(८) च्या तरतदींकडे तमचे लक्ष वेधले जाते.

(प्राधिकत अधिकारी)

परिशिष्ट - 'ए' मंजूर आणि घेतलेल्या वित्तीय सुविधांचा तपशील आणि देय रकमेचा तपशील

मंजूर आणि घेतलेल्या आर्थिक सुविधेचा प्रकार मंजूर आर्थिक सुविधेची रक्कम नोटीसच्या तारखेला थकबाकी असलेली लेजर बॅलन्सची एकूण रक्कम लेजर मध्ये व्याज आकारण्यात आलेली तारीख	सेंट होम ८,००,०००/- ६,३९,६२३.२१/-
नोटीसच्या तारखेला थकबाकी असलेली लेजर बॅलन्सची एकूण रक्कम	६,३९,६२३.२१/-
लेजर मध्ये व्याज आकारण्यात आलेली तारीख	
	३१/०५/२०२३
दंडात्मक व्याज वगळून व्याजाची रक्कम, जर असेल तर, लेजरमध्ये शेवटचे व्याज आकारले गेल्याच्या तारखेपासून सूचना दिनांक पर्यंत	५६९०३/-
चक्रवाढीच्या कालावधीसह व्याज दर ज्यावर रकाना (५) मधील रक्रम मोजली गेली आहे	-
दंडात्मक व्याजाची रक्कम ज्या तारखेपासून दंडात्मक व्याज आकारले गेले त्या तारखेपासून चक्रवाढ न करता आकारण्यात आलेली रक्कम.	१२९४/-
कायद्यानुसार/मंजुरीच्या अटींनुसार अनुषंगिक खर्च, शुल्क आणि खर्च, जर असेल तर	-
नोटिस झाल्याच्या तारखेपर्यंत एकूण देय रक्कम (दंड व्याजाशिवाय)	६,९७,८२०.२१/-
	शेवटचे व्याज आकारले गेल्याच्या तारखेपासून सूचना दिनांक पर्यंत चक्रवाढीच्या कालावधीसह व्याज दर ज्यावर रकाना (५) मधील रक्कम मोजली गेली आहे दंडात्मक व्याजाची रक्कम ज्या तारखेपासून दंडात्मक व्याज आकारले गेले त्या तारखेपासून चक्रवाढ न करता आकारण्यात आलेली रक्कम. कायद्यानुसार/मंजुरीच्या अर्टीनुसार अनुषंगिक खर्च, शुल्क आणि खर्च, जर असेल तर

(कर्जदार द्वारे निष्पादित तारण दस्तावेजांची तपशिल)

अ.क्र.	दस्तावेजाचे नाव	निष्पादनाची तारिख
٤.	टर्म लोन करार	३१/०५/२०१३
٦.	मेमोरंडम ऑफ एन्ट्री	३१/०५/२०१३

परिशिष्ट - 'सी (तारण मत्ता / गहाण ठेवलेली मालमत्ता/ जंगम गहाण वस्तू चे तपशिलवार विवरण)

थावर मालमत्ता: स्थावर मिळकत जमीनीचे संपूर्ण तपशिल आणि इमारत आणि नामाधिकार विलेखचे तपशिल सह सीमा: सर्व्हे क्र. ७०/१, ७०/३, गाँव वडवली, तर्फे वडे, अजंता पेपर मिल पुढे, शहाड पश्चिम, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले प्लाटानो नावे ज्ञात इमारतीच्य महाव्या मजल्यावर फ्लॅट क्र. बी-६०३, मोजमापित ४७४ चौ.फूट चटई क्षेत्र.

(प्राधिकत अधिकारी) जोडलेले: लेखाचे विवरण

मुंबई, १२ जुलै, २०२४

भारत सरकार, वित्त मंत्रालय वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग वसुली अधिकारी-क्र. ।, मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण २रा मजला, टेलीफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४०० ००५ वसुली प्रक्रिया क्र. ८४६ सन २०१६

परिक्र. ५३ पुढील दिनांक: १८.०७.२०२४ ...अर्जदार

स्टेट बँक ऑफ इंडिया

मे. सोर्स एक्झिम (इंडिया) प्रा. लि. आणि इतर ... प्रतिवादी विक्री उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना

याअर्थी सन्माननिय वसुली अधिकारी डीआरटी-१, मुंबई यांनी व्याज आणि परिव्ययासह १०,८६,२८,१४३.८८/– (रुपये दहा कोटी शहाँएँगी लाख अट्टावीस हजार एकशे त्रेचाळीस आणि पैसे अट्टयाएँगी मात्र) ची रक्रम अर्जदार बँक/वित्तीय संस्थेला चुकती करण्यासाठी आर. पी. क्र. ८४६ सन २०१६ मधील सुली प्रमाणपत्र निर्गमित केले होते

मुहाला बाद्वीर कळविण्यात येते की विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता १८ **जुलै, २०२**२ निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्घोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकती किंव त्यांच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासार्ठ

स्थावर मिळकतीचे परिशिष्ट

गाव वोलहिररे, तालुका मुरबाड, जि. ठाणे सर्व्हे क्र. २०४, एच. क्र. १, एच.आर.पी.+९३-०, एच. क्र. २ एव.आर.पी. १-९३-०, एव. क्र. ३, एच.आर.पी. +९३-०, एच. क्र. ४, एव.आर.पी. १९५३, एव. क्र. ५ एच.आर.पी. +१.९३-०, एच. क्र. ६, एच.आर.पी. १.९४-० + १-४६ घारक येथे स्थित जमीनीचे ते सर्व भाग आपि

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर **२८ जून, २०२४ रोजी मुंबई** येथे दिले.

न्यायाधिकरणाचा

(आश् कुमार) वसुली अधिकारी डीआरटी-I, मुंबर्

१. मे. सोर्स एक्झिम (इंडिया) प्रा. लि., नोंदणीकृत कार्यालय येथे, १२६-बी, आदर्श इंडस्ट्रियर

- इस्टेट, सहार रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०० ०९९. २. **श्री मेलारकोड कल्लमपाड नंदकुमार**, फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, वीणा विहार को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. १७-ए, लक्ष्मीबाई केळकर मार्गाच्या समोर, सायन (पूर्व), मुंबई -
- . **श्रीम. पुष्पा नंदकुमार,** फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, वीणा विहार को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. प्लॉट क्र. १७-ए, लक्ष्मीबाई केळकर मार्गाच्या समोर, सायन (पूर्व), मुंबई ४०० ०२२. ४. श्री. किरण नंदकुमार, फ्लॅट क्र. ३०३. ३रा मजला. वीणा विहार को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि
- प्लॉट क्र. १७-ए, लक्ष्मीबाई केळकर मार्गाच्या समोर, सायन (पूर्व), मुंबई ४०० ०२२. **५. श्री. अरुण भास्कर गांगल,** चैतन्य अपार्टमेंट, १ला मजला, पोलिस ग्राऊंडच्या समोर, कर्जर
- (पश्चिम), रायगड- ४१०२०१. ६. संबंधित सोसायटी/तलाठी/एमआयडीसी

E kotak[®] कोटक महिन्द बँक लिमिटेड

CIN - L65110MH1985PLC038137

नोंदणीकृत कार्यालयः २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ दुर्ध्वनीः +९१ २२ ६१६६ ०००१ फॅक्सः +९१ २२ ६७१३ २४०३ वेब साईटे: <u>www.kotak.com</u> इमेलः <u>KotakBank.Secretarial@kotak.com</u>

> प्रभासदांसाठी एकोणचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि इलेक्ट्रॉनिक मतदानाविषयी माहिती

कोटक महिन्द्र बँक लिमिटेडच्या (''बँक'') सभासदांची **एकोणचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण स**भ (''**एजीएम**'') **शनिवार, 3 ऑगस्ट 2024** रोजी सकाळी 11.30 वाजता (भारतीय - प्रमाणवेळ एजीएम आमंत्रित करणाऱ्या सूचनेमध्ये नमूद् केलेले कामकाज पार पाडण्यासाठी कंपनी बार्बीच्य मंत्रालयाने सादर केलेल्या संबंधित सर्क्युलर्स बरोबर वाचण्यात येणाऱ्या कंपनी कायदा 2013 व त्याअंतर्गत तयार केलेले नियम यांच्या तरतूदीच्या अनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे (''व्हिसी'' घेण्यात येइल.

बँकेने एजीएमचे आयोजन करण्यासाठी व्हिसी सुविधा पुरविण्यासाठी नॅशनल सिक्युरीटरीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडिएल'') यांच्या सेवा घेतल्या आहेत. सभासद एजीएमच्य सूचनेमधील 'ॲक्सेस टू एनएसडिएल इ-व्होटींग सिस्टिम' साठी नमूद केलेल्या टप्प्यांचे पालन करू एजीएम मध्ये उपास्थित / संपर्कात राह् शकतात. यशस्वीरीत्या लॉगइन केल्यानंतर एनएसडिएल वेबसाइटच्या <u>www.evoting.nsdl.com</u> मध्ये शेअर होल्डर / मेंबर लॉग इन मधील बँकेच्या नावासमोरील 'जॉइन मिटींग' खाली दिलेली 'व्हिसी' लिंक सभासद पाह् शकतील. व्हिसी सुविधेद्वारे सहभागी होणाऱ्या सभासदांना कंपनी कायदा 2013 च्या कलम 103 अन्वये गणसंख्या ठरविण्यासार्ठ विचारात घेतले जाईल.

संबंधित सर्क्युलर्सच्या अनुषंगाने ज्यांचे इमेल अँड्रेस बँक / तिचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट्स डिपॉझिट्री पार्टीसिपन्ट्स (''डिपी'') (डिमॅट धारणेच्या संदर्भात) यांच्याकडे नोंदविलेले आहेत अश बँकेच्या सभासदांकडे एजीएमची सूचना आणि संचालकांचा अहवाल आणि त्यासोबत जोडावयाची इत कागदपत्रे आणि लेखा परीक्षकांचा अहवाल यांच्यासह 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वित्तिय वर्षार्च स्वतंत्र व एकत्रित लेखापरीक्षित वित्तिय विवरणे यांचा समावेश असणारा एकसंघ वार्षिक अहवात 2023-24, 12 जुलै 2024 रोजी पाठवून देण्यात आला आहे. उपरोल्लेखित दस्तऐवज बँकेर्च वेबसाईट <u>https://www.kotak.com/en/investor-relations/financial-results/annual-</u> reports.html, बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या बिसाईट्स अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> आणि एनएसडिएलच वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> यांच्यावर देखील उपलब्ध आहेत

ही सूचना प्रसारित करण्यात आल्याच्या तारखेपासून एजीएमच्या तारखेपर्यंत एजीएमच्य सूचनेमध्ये उल्लेख असणारे दस्तऐवज इलेक्टॉनिक माध्यमाने तपासणी करण्यासाठी सभामटांमार्ठ विनामल्य उपलब्ध आहेत. सदर दस्तऐवजांची पहाणी करू इच्छिणाऱ्या सभासदांनी KotakBank Secretarial@kotak.com वर इ-मेल पाठवावा.

रिमोट इ-मतदान आणि एजीएमच्या वेळेतील इ-मतदान यांची माहिती व सूचनाः

- (त्याकाळी प्रचलित असणाऱ्या कोणत्याही वैधानिक दुरुस्त्या अथवा पुनर्रचना यांच्यासह कंपनीज् कायदा २०१३ च्या कलम १०८ बरोबर वाचण्यात येणारे कंपनीज् (मॅनेजमेन ऑफ ॲडिमिनिस्ट्रिशन) रूल्स २०१४ चा नियम २०, एमसीए सर्क्युलर्स आणि सूचीबद्ध संस्थांनी परविलेल्या इ-व्होटिंग सविधेबाबत सेबीच्या सर्व्यलर्स दिनांकित ९ डिसेंबर २०२० बरोबर वाचण्यात येणारा सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सचे रेग्युलेशन ४४, सर्वसाधार सभावरील सेक्रेटीयल स्टेण्डर्ड (एसएस-२) आणि त्यामध्ये झालेल्या सर्व दुरुस्त्या यांच्यामधील तरतुर्दींच्या अनुषंगाने सूचनेमध्ये नमूद केलेल्या विषयांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदान करता यावे, यासाठी बँक आपल्या सर्व सभासदांना इ-व्होटींगची सुविधा पुरवित आहे आणि सभेचे कामकाज अशाच प्रकारच्या मतदानाद्वारे (''इ-व्होटींग'') पार पाडण्यात येईल. आपल्या सभासदांना सुरक्षित पद्धतीने, इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपले मतदान करत यावे यासाठी आपल्या पात्र सभासदांना इ-व्होटींग सविधा परविण्यासाठी बँकेने एनएसडीएलच्य सेवा घेतल्या आहेत.
- (अ) बँकेचे समभाग डिमॅट स्वरूपात धारण करणारे वैयक्तिक सभासद. (ब) बँकेचे समभाग डिमॅट स्वरुपात धारण करणारे बिगर वैयक्तिक समभाग (क) बँकेचे समभाग छापील स्वरूपात धारणा यांच्यासाठी इ-मतदान / एजीएमच्या ठिकाणी लॉगिंग यांची पध्दती एजीएमच्या सचनेमध्ये कळविल्यानसार. सचनांमध्ये समजावन सांगण्यात आली आहे.
- (iii) रिमोट इ-मतदान सुविधा पुढील कालावधीमध्ये उपलब्ध असेल:
- o रिमोट इ-मतदानाचा प्रारंभ : मंगळवार, ३० जलै २०२४ (भारतीय प्रमाणवेळ सकाळी ९.०० पासन) o रिमोट इ-मतदानाची समाप्तीः शुक्रवार, २ ऑगस्ट २०२४ (भारतीय प्रमाणवेळ संध्याकाळी ५.०० पर्यंत) वर सांगितलेली तारीख आणि वेळ यांच्या नंतर रिमोट इ-मतदान करता येणार नाही आणि व सांगितलेला कालावधी संपताच एनएसडिएल यांच्याकडून रिमोट इ-मतदान मोड्यूल अकार्यरत
- (iv) व्हिसी सुविधेव्दारे एजीएममध्ये उपस्थित असणाऱ्या आणि ज्यांनी रिमोट इ-मतदानाव्दारे आपले मतदान केले नसेल अशा सभासदांसाठी देखील इ-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल
- एजीएम पूर्वी रिमोट इ-मतदानाब्दारे ज्यांनी मतदान केले आहे असे सभासद देखील एजीएम मध्ये व्हिसीद्वारे उपस्थित / सहभागी राह् शकतील, परंतु त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.
- ज्या व्यक्तीचे नाव कट ऑफ तारीख, म्हणजेच शनिवार, २७ जुलै २०२४ रोजी रजिस्टर ऑफ मेंबर्स किंवा डिपॉझिटरीज् कडे ठेवण्यात येणारे रजिस्टर ऑफ बेनिफिशल ओनर्स यामध्ये नोंदविलेले असेल, अशीच व्यक्ती फक्त, रिमोट इ-मतदानाची सुविधा मिळविण्यास, त्याचप्रमाणे एजीएम मध्ये मतदान करण्याम पात्र असेल /ii) बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९ च्या समावेशासह, लागू होणाऱ्या कायद्यांच्या अधीन निर्णायक

तारखेस बँकेच्या पूर्ण भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्याच्या प्रमाणा

- मभामटांचे मताधिकार अमतील viii) संयक्त धारकांची संख्या विचारात न घेता प्रत्येक फोलिओ/क्लायंट आयडी साठी फक्त एक लॉग्
- इन आयडी असेल. (ix) जर एखादी व्यक्ती बँकेची सूचना पाठविली गेल्यानंतर बँकेचे शेअर्स प्राप्त करून सभासद झार्ल असेल आणि कट ऑफ तारखेस म्हणजे २७ जलै. २०२४ रोजी भागधारणा करीत असेल तर र्त व्यक्ती evoting@nsdl.com या ठिकाणी पत्रव्यवहार करून युजर आयडी आणि इ-मतदानाच पासवर्ड मिळवू शकेल. परंतु अशा व्यक्तीची रिमोट इ-मतदानासाठी एनएसडिएल कडे यापूर्वीच नोंटणी बाली अमेल तर ती व्यक्ती मतदान करण्यामाठी वर्तमान यजर आयडी आणि पामवर्ड यांच
- वापर करू शकेल. (x) जर एखादा सभासद युजर आयडी आणि / किंवा पासवर्ड विसरला असेल तर ती व्यक्ती www.evoting.nsdl.com वर उपलब्ध असणाऱ्या 'फरगॉट युझर डिटेल्स / पासवर्ड' किंवा जेकल युझर रिसेट पासवर्ड' पर्यायांचा वापर करून ते रिसेट करून घेऊ शकेल.

रिमोट इ-मतदान / इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान यांच्याशी संबंधित कोणत्याही शंका / गाऱ्हाणी असतील किंवा एजीएमच्या पूर्वी अथवा त्या दरम्यान सभासदाला कोणत्याही मदतीची गरज पडली तर असे सभासद <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड विभागामध्ये असणारे सभासदांसाठ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (''एफएक्यूज'') आणि इ-व्होटींग युजर मॅन्युअल पाह् शकतात.

(१) एजीएमची सूचना, एकसंघ वार्षिक अहवाल २०२३-२४ आणि इ-व्हेटींग / एजीएमला उपस्थिती यासाठी युझर आयडी / पासवर्ड मिळविणे आणि २) लाभांश मिळविण अद्ययावतीकरण यासाठी असणारी कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे :

धारणेचा प्रकार	कार्यपद्धती
छापील धारणा	इ-मेल अँड्रेसची नोंदणी आणि / किंवा बँक खात्याच्या माहितीचे अद्ययावतीकरण यासाठी कृपया फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, शेअर सर्टिफिकेटची प्रत (पुढची व मागची बाजू), पॅन (पॅनकार्डची स्वयंप्रमाणित प्रत) आणि आधार (आधार कार्डची स्वयंप्रमाणित प्रत) सोबत जोड्न (https://www.kotak.com/en/investor-relations/investor-information/investor-info.html) येथे उपलब्ध असणान्या फॉर्म आयएसआर-१ मध्ये लिखित स्वरुपात बँकंच आरटीए, म्हणजेच, केफिन - सेलीनयम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गाचीबोवली, फायनात्थियल डिस्ट्रीकर, नानकरामगुडा, हैद्राबाद - ५०००३२ (युनिटः कोटक महिन्द्र बँक लिमिटेड) यांच्याकडे पाठवून देण्यात यावी. याशिवाय, बँक खात्याच्या तपशीलाचे अद्याव्यावतीकरण करण्यासाठी पहित्या धारकाचे नाव असणारी रह केलेली धनादेश पत्रिका / बँक व्यवस्थापकाने पध्दतशीर प्रमाणित केलेले बँकंच विवरण यांची स्वयंप्रमाणित प्रत (९-अंकी एमआयसीआर कोड नंबर आणि ११-अंकी आयएफएससी यांच्यासोबत) कृपया पाठवून घावी.
डिमॅट धारणा	कृपया तुमच्या डिपी कडे संपर्क साधा आणि तुमच्या डिपीने सांगितत्यानुसार / त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या फॉर्म्सनुसार तुमच्या डिमॅट खात्यामध्ये तुमचा इ-मेल ॲड्रेस आणि बँक खात्याची माहिती यांची नोंदणी करा.
	~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोटक महिन्द्र बँक लिमिटेड करिता

आवान दुमासिया (FCS 3430

जाहिर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की. गांव मौर बिलोशी, तालुका वाडा. जिल्हा पालघर येथिल सर्व्हे नं. १८२. हिस्सा नं. १. क्षत्रे १.७३.२० हे आर. चौ. मी., पो. ख. ०.१४.०० हे आर. चौ. मी आकार रू. पै. ४.४७, हयापैकी क्षेत्र -**६४-००** हे. आर. चौ. मी. जमीन मिळकत श्री. दत्तात्रेय काळीराम पाटील हयांच्या मालर्क कब्जेवहीवाटीची व उपभोगाची असून सदर नमीन मिळकत त्यांच्याकड्न आमच्या अशिलांनी कायम विकत घेण्याचे ठरविले आहे तरी सदर मिळकतीवर कुणाही इसमाचा अथव संस्थोचा वारसाहक्क अधिकार विकी हेतसंबंध, दावा, गहाण, दान, तारण ाडेपटटा, इत्यादी असेल तर त्यांनी सदर गोटीस प्रसिध्द झाल्यानंतर १४ दिवसांचे आंत नेम्नस्वाक्षरीकाराच्या आदीत्य होंडा सर्विस सेंटरच्या समोर, गोखिवरे, वसई पूर्व, ता. वसई जि. पालघर ४०१२०८ हया पत्यावर लेखी कळवावे अन्यथा कुणाचाही तसा हक्क

#### जाहीर सूचना

हेतसंबंध नाही असे समजून व्यवहार पुर्ण केला

ॲड. राकेश नाना भोईर

नाईल हयांची कृपया नोंद घ्यावी

याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील श्री गोमित बेनर्जी आणि श्री. संदीप बॅनर्जी यांच्याकडून फ्लॉट क्र. १९, ६ वा मजला, स्कायलार्क अपार्टमेंटस्, च्युईम व्हिलेज रोड, खार दांडा, पाली हिल, मुंबई - ४०००५२ संदर्भात मेसर्स एस्. अब्बास अली आणि कं. (फर्म) आणि श्रीम. मीता बॅनजी यांच्यात निष्पादित झालेला २९ मे, १९७९ दिनांकित मूळ विक्री करार हरवला/गहाळ झाला आहे. मूळ करार उपलब्ध नाही / त्यांना सापडत नाही आणि तेव्हा तो हरवला / गहाळ झाल्याचे समजण्यात येत आहे आणि म्हणून माझ्या अशिलांनी उपरोक्त मूळ विक्री करारासंदर्भात ११ जुलै २०२४ दिनांकित अ.क्र. ७६६९२ अंतर्गत खार पोलीस ठाण्यात लॉस्ट

प्रॉपर्टी कम्पलेंट दाखल केली आहे. सर्व व्यक्तींना याद्वारे सूचना देण्यात येते की, उपरोक्त मूळ विक्री करार जवळ असलेल्या/त्याबाबत दावा .. असलेल्या कोणाही व्यक्तीशी व्यवहार करू नये आणि सूचित केले जाते की, वरील संदर्भित दस्तावेज आणि/किंवा सदर मालमत्ता किंवा तेथील कोणताही भाग याबाबत त्यांचा आक्षेपाचा हितसंबंध किंवा दावे या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांच्या कालावधीत पुरेशा पुराव्यासह कळवावे. आणि जर कोणत्याही व्यक्तीला उपरोक्त मूळ विक्री करार सापडल्यास त्याबाबत निम्नस्वाक्षरीकारांना १०९/बी, पूनम दर्शन अपार्ट., नवघर पोलीस ठाण्याजवळ. नवघर रोड. भाईंदर पर्व. पिन कोड -४०११०५ येथे परत करणे/कळविणे आवश्यक

ऑड्. अमितकुमार गुप्ता मुंबई उच्च न्यायालय मोबा. ०९९३०८८९९८० दिनांक: १३/०७/२०२४

#### जाहीर सूचना

सूचना घ्यावी की, श्री. शैलेश एम. पारेख आणि कै. सौ. लता शैलेश पारेख हे आनंद मिलन प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. चे सभासद असून सदर सोसायटी द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. १११+११५ अंतर्गत सभासद नोंदणी क्र. २३, शेअर विभिन्न क्रमांक १११ ते ११५ (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रू. ५०/- च्या पाच शेअर्स मधील अविभाजित हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधाचे धारक आहेत. सदर कै. सौ. लता शैलेश पारेख यांचे मंबई येथे २१.०९.२०१२ रोजीस निधन झाले असून त्यांच्या पश्च्यात त्याचे जिवित १) श्री. शैलेश एम. पारेख, त्यांचे पती, २) श्री. प्रेमल शैलेश पारेख, त्यांचा मुलगा आणि ३) सौ. मितल अमिश शाह, त्यांची विवाहीत मुलगी आहेत.

१) श्री. शैलेश एम. पारेख, २) श्री. प्रेमल शैलेश पारेख आणि ३) सौ. मितल अमिश शाह यांनी उत्तराधिकारी कायद्याप्रमाणे सोसायटी समक्ष सभासद म्हणून कै. सौ. लता शैलेश पारेख यांचे नाव रद्द करण्यासाठी आणि कायदेशीर वारस म्हणून त्यांच्या नावामध्ये सदर शेअर्सच्या हस्तांतरणाकरीता अर्ज केला आहे.

कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना सदर मध्ये कोणताही हितसंबंधाचा दावा असल्यास त्यांनी यादारे सदर लिखित पुष्ठ्यर्थ कागदपत्रासह त्यांचे निवासस्थान फ्लॅट क्र. २६, बी विंग, संतोष सोसायटी, १२-ए, ठाणावाला लेन, विलेपार्ले पूर्व, मुंबई ४०००५७ येथे या सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. अन्यथा कोणताही तमा टावा किंवा हितमंबंध जे सर्व हेतु आणि इच्छेनुसार त्यागित समजले जातील त्याच्या संदर्भाशिवाय हस्तांतर एकिया पूर्ण केली जाईल.

#### सही / -(काजल एम. मलकान)

१) श्री. शैलेश एम. पारेख, २) श्री. प्रेमल शैलेश पारेख आणि ३) सौ. मितल अमिश शाह करीता वकील

फ्लॅट क्र. २६, बी विंग, संतोष सोसायटी, १२-ए. ठाणावाला लेन. विलेपार्ले (पर्व). मंबर्द ४०० ०५।१ टिनांक १३ ०७ २०२४

#### जाहीर सूचना

स्पेक्ट्रमस्टॅब इंडिया प्रा. लि. हे याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन स्थावर मिळकती (यानंतर सदर मिळकत असा उल्लेख) चे मालक असन त्यांनी खालील कागदपत्र हरविली किंवा गहाळ झाली आहे.

परिशिष्टासह २४.०३.२०११ रोजीस अनु. क्र. (बीव्हीडी-१) २३४७ सन २०११ अंतर्गत भिवंडी-१ येथे उप-प्रबंधकाच्या कार्यालय मध्ये नोंदणीकृत मे. जय जलाराम डेव्हलपर्स, भागीदारी संस्था त्यांचे भागीदार श्री. राजेश ए. भोईर दारे आणि श्रीम. ज्योती सतिश बापरडेकर यांच्या मधील निष्पादित दिनांक २४.०३.२०११ रोजीचा विक्रीकरीता करार.

कोणत्याही व्यक्तीला वरील नमुद कागदपत्राच्या आधारे सदर मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा हक्ष. नामाधिकार किंवा दावा असल्यास त्यांनी सदर कागदोपत्री पूराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे समजले जाईल की, तेथे कोणतेही तसे दावे नाहीत

### श्रीम. ज्योती सतिश बापरडेकर यांच्या

नावामधील ग्राम पंचायत पिंपळास, तालुका भिवंडीचे उप-नोंदणीकृत आणि नोंदणीकृत जिल्हा आणि जिल्हा ठाणे च्या हदीमधील गाव पिंपळास. तालका भिवंडी. जिल्हा ठाणे येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या सर्व्हे क्र. ३६, हिस्सा क्र. १, २, ३, ४ धारक गाळाखालील जिमन मधील अविभाजित सामान्य हितसंबंधासह जय जलाराम कॉम्प्लेक्स अशा ज्ञात बिलिंडग क्र. सी-४ मधील पहिल्या मजल्यावरील आरसीसी इंडस्ट्रियल गाळा क्र. १०१, मोजमापित अंदाजे १६४१.०० चौ.फूट संलग्नित १५२.५१ चौ.मी.

दिनांक १३ जुलै, २०२४. मे. कॉन्सुल्टा ज्युरीस (लॉ फर्म) ए१०६ रॉयल सॅण्ड्स, शास्त्री नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३